

## **INCREDIBLE INDUSTRIES LIMITED**

CIN : L27100WB1979PLC032200 14, N.S. Road, 2nd Floor, Kolkata-700 001, Tel : 91 33 22434355; Fax : 91 33 22428551 E-mail- investorsail@adhunikgroup.co.in | Website : www.incredibleindustries.co.in

EXT	EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024. (7 in lakih except for EPS)											
SI.	PARTICULARS	C	Quarter Ende	d	Six Mont	Year Ended						
No.		30/09/2024 Unaudited	30/06/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited		30/09/2023 Unaudited	31/03/2024 Audited					
1 2	Total Income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18,117.04 102.18	18,288.63 271.59	20,896.28 40.65	36,405.67 373.77	43,714.33 279.01	81,815.52 996.88					
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	102.18	271.59	40.65	373.77	279.01	996.88					
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	200.08	162.03	52.96	362.11	186.37	596.80					
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	200.35	162.25	54.07	362.60	188.59	597.68					
6 7 8	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each) Reserves (Excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (of ₹10/- each) (*Not annualised)	4,676.38 -	4,676.38 -	4,676.38 -	4,676.38 -	4,676.38 -	4,676.38 8,584.25					
L	(a) Basic (b) Diluted	*0.43 *0.43	*0.35 *0.35	*0.11 *0.11	*0.78 *0.78	*0.40 *0.40	1.28 1.28					

1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024 are available on the website of Stock Exchange(s) at (www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com) and also on the website of the Company at www.incredibleindustries.co.in.

2) The Company does not have any Exceptional & Extraordinary items to report in the above periods.

3) Figures have been regrouped and rearranged, wherever considered necessary.

Place : Kolkata Date : 12.11.2024

By Order of the Board Sd/- Rama Shankar Gupta Chairman & Managing Directo DIN: 07843716



# Kkalpana Industries (India) Limited

Regd Office: BK Market, 16A Shakespeare Sarani, 4th Floor, Room No. 3, Kolkata - 700071 Telephone: 91-033-4064 7843

E-Mail: kolkata@kkalpana.co.in, Website: www.kkalpanagroup.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 2ND QUARTER AND HALF YEAR

ENDED 30TH SEPTEMBER 2024.

				NS. III I	_acs (except p	per share data)				
		STANDALONE								
SI	PARTICULARS	Quarter	ended	Half Yea	r ended	Year ended				
No.		30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Unaudited)				
1 2	Total Income from Operations	1310.84	1904.91	2403.98	3337.90	6208.87				
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)  Net Profit/(Loss) for the period before Tax, (after	10.46	10.60	46.06	29.07	143.89				
4	Exceptional and /or Extraordinary items)  Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional	10.46	10.60	46.06	29.07	59.53				
	and /or Extraordinary items)	6.95	2.08	33.63	9.48	21.89				
5	Total comprehensive income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	6.95	2.08	33.63	9.48	23.60				
6	Net Profit after Tax and Share of Profit of Subsidiary/ Associate					21.89				
7 8	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in	1881.46	1881.46	1881.46	1881.46	1881.46				
9	Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinuing operations)					1711.62				
	Basic: Diluted:	0.01 0.01	0.00 0.00	0.04 0.04	0.01 0.01	0.02 0.02				
No	ote:									

- The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September, 2024, are available on the website of the BSE Ltd (www.bseindia.com) & The Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com) and that of the Company (www.kkalpanagroup.com)
- The Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and have also been approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th November, 2024
- The company is engaged primarily in the business of re-processed plastic compounds which constitute single reporting segment. Accordingly, the company is a single segment company in accordance with "Indian Accounting Standards 108 Operating Segment
- The exceptional item for the year ended 31st March, 2024 represents the loss on a "Kkalpana Plastic Reprocess Industries Middle east FZE" on 21st November, 2023.

For Kkalpana Industries (India) Ltd

Dr. Pranab Ranjan Mukherje

# **Continuous** Excellence **Through** Performance



# **Savita Oil Technologies Limited**

CIN - L24100MH1961PLC012066 Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021, India Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228; Fax: 91 22 2202 9364 E-mail : legal@savita.com; Website : www.savita.com



Notes

# *SAVSOL* | TRANSOL



Statement of Unaudited Consolidated Financial Results											
for the Quarter ended 30 <sup>th</sup> S	eptember,	2024	₹ in lakhs								
Particulars	Quarter ended 30.9.2024 (Unaudited)	Half Year ended 30.9.2024 (Unaudited)	Quarter ended 30.9.2023 (Unaudited)								
Total Income from Operations (net)	93,319.83	1,90,082.48	90,244.74								
Net Profit for the period	4,628.19	9,760.21	5,956.15								
(before tax, Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4,628.19	9,760.21	5,956.15								
Net Profit for the period after tax	3,105.06	7,088.90	4,696.99								
(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	3,087.75	7,054.26	4,697.91								
Paid up Equity share capital (Face value of ₹ 2 each)	1,371.21	1,371.21	1,382.01								
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	Not applicable	Not applicable	Not applicable								
balance sheet of previous year) Earnings per share (of ₹ 2 each)											
Basic: ₹	4.50	10.27	6.80								
Diluted: ₹	4.50	10.27	6.80								

1) Information on Standalone Financial Results :			₹ in lakhs
Particulars	Quarter ended 30.9.2024 (Unaudited)	Half Year ended 30.9.2024 (Unaudited)	Quarter ended 30.9.2023 (Unaudited)
Total Income from Operations (net) Profit / (Loss) before tax	93,346.66 4,673.65	, ,	,
Profit / (Loss) after tax	3.181.41	7.411.15	4.755.92

- 2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 are available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com)
- 3) The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, 12th November, 2024.
- 4) Savita Greentec Limited (SGL), a wholly owned subsidiary of the Company is yet to commence its business operations.
- 5) During the quarter ended 30th September, 2024, the Company purchased its own 5,40,000 equity shares (face value of ₹ 2 each) by utilising its General Reserve amounting to ₹ 3,634.20 lakhs. Consequent to the buy back
- of shares, the Paid-up Equity share capital of the Company stands reduced by  $\stackrel{\scriptstyle <}{\scriptstyle <}$  10.80 Lakhs to  $\stackrel{\scriptstyle <}{\scriptstyle <}$  1,371.21 Lakhs. 6) Previous quarter's / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of current quarter/year classification.

For Savita Oil Technologies Limited G. N. Mehra

Chairman and Managing Director Mumbai (DIN:00296615) 12th November, 2024

# Expression of Interest (EOI) SHYAM INDOFAB PRIVATE LIMITED (UNDER-CIRP)

The Shyam Indofab Private Limited having CIN U17299DL2012PTC251684 is undergoing CIRP by order of Hon'ble NCLT Delhi, having manufacturing facility at 647000sqft area with dye house capacity of 450 T/M.

t has an ultra-modern set up equipped with contemporary machines sourced fron the most reputed suppliers across the globe.

Complete textile processing unit of knitting, dyeing, processing and printing is located at Plot T-1, Textile Park, MIDC, Nandgaonpeth, Amravati-44490. Having

U/s 25(2)(h) of IBC,2016 IRP invites prospective resolution applicants to submit a

Please write email at shyam.indo@truproinsolvency.com to seek further details about the Corporate Debto

Last date for receipt of expression of interest-25-11-2024

Interim Resolution Professiona in the matter of Shyam Indofab Private Limited, Regd. no.: IBBI/IPA-001/IP-P00671/2017-18/11143 Regd. Add: House no: B-56, Wallfort City, Ring Road No. 1, Raipur, Chhattisgarh – 492013

Date: 13-11-2024 Place: Raipur

50 years of market wisdom, not market whispers.



#### PENNAR INDUSTRIES

## **Pennar Industries Limited**

Regd Off: 2-91/14/8/PIL/10&11, 7th Floor, whitefields, Kondapur, Serilingampally, K.V Ranga Reddy Dist, Hyderabad 500084, Telangana, India. Tel: +91 40 41923108; Email: corporatecommunications@pennarindia.com: Website: www.pennarindia.com

# **Extract of Unaudited Consolidated Financial Results**

for the Quarter and Half year ended 30th September 2024

				(rto. iii Eaitiio)
SI. No.	Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
NO.		30-Sep-24	30-Sep-24	30-Sep-23
1	Total income from operations	75,353	1,49,442	82,004
2	Net Profit / (Loss) after tax	2,687	5,327	2,236
3	Total Comprehensive Income (includes Net Profit and	2,764	5,444	2,280
	Other Comprehensive Income net of tax)			
4	Paid up Equity Share Capital	6,747	6,747	6,747
5	Earnings Per Share (EPS) (of Rs. 5/- each)	1.99	3.95	1.67
	Basic and Diluted Earnings (Rs.) (not annualised)			

- a. The above Consolidated financial results are reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held on November 11, 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2024.
- Key Standalone financial information is given below.

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
	30-Sep-24	30-Sep-24	30-Sep-23
Income from operations	60,480	1,21,033	64,004
Profit before tax	3,042	5,536	1,754
Profit after tax	2,266	4,122	1,319

- c. Previous period/year figures have been regrouped/reclassified wherever necessary ,to confirm to the current period/year classification.
- d. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with stock exchange under regulation 33 of SEBI(Listing obligation and disclosure requirements) regulation 2015. The full format of the quarterly financial results is made available on the company's website viz www.pennarindia.com and website of BSE(www.bseindia.

By order of the Board Place: Hyderabad Aditya N Rao Vice-Chairman & Managing Director Date: 12.11.2024



#### **BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED**

com) and NSE(www.nseindia.com).

CIN · L29220MH1986PLC041214 Registered Office: 23, Birla Mansion No. 2, First Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbai - 400 004

Tel: +91 022 23825060, E-mail: info@birlaprecision.com, Web: www.birlaprecision.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPT, 2024

		Standalone						Consolidated					
Sr.	Particulars		Quarter Ended		Half Yea	Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
No.	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	5,510.32	4,724.05	5,729.39	10,234.37	9,825.19	22,778.26	5,550.32	4,780.68	5,751.00	10,331.00	9,842.24	22,755.82
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	236.74	173.77	408.00	410.51	677.46	1,799.97	94.28	119.95	380.66	214.23	591.46	1,678.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	236.74	84.17	408.00	320.91	677.46	1,799.97	94.28	119.95	380.66	214.23	591.46	1,678.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	198.62	32.57	257.25	231.19	479.46	1,066.14	56.16	68.35	229.57	124.51	393.46	943.30
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	198.62	32.57	257.25	231.19	479.46	1,064.76	56.16	68.35	229.57	124.51	393.46	941.92
6	Equity Share Capital	1,319.75	1,319.75	1,305.42	1,319.75	1,305.42	1,319.75	1,319.75	1,319.75	1,305.42	1,319.75	1,305.42	1,319.75
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	13,440.42	-	-	-	-	-	13,196.59
8	Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each)												
	Basic ( Rs.)	0.30	0.05	0.39	0.35	0.73	1.62	0.09	0.10	0.25	0.19	0.60	1.43
	Diluted (Rs.)	0.30	0.05	0.39	0.35	0.73	1.62	0.09	0.10	0.25	0.19	0.60	1.43
Notes:	•												

Date: 12th November, 2024 Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th Sept, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.birlaprecision.com)
- Effective from 1st April 2018, the Company has reclassified two reporting segments namely, 1. Tooling 2. Automotive Components as reporting segments under Ind AS 108. During the Previous quarter the company has closed business of foreign subsidiary Birla Precision USA Ltd and after writing off balance transferred to exceptional item
- The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 12th November, 2024. The Statutory Auditor's have carried out a limited
- review of the above results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing obligation and disclosure requirements) Regulations 2015 and furnished their report thereor

For and on behalf of the Board of Directors **Vedant Birla** Chairman & Managing Director



# Mindteck (India) Limited

CIN:L30007KA1991PLC039702 A.M.R Tech Park, Block I, 3<sup>rd</sup> Floor, # 664, 23/24, Hosur Main Road Bommanahalli, Bangalore - 560 068 Ph. No.: +91 (80) 4154 8000 Fax: +91 (80) 4112 5813 www.mindteck.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024 [See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs in lacs, except as otherwise stated)

				(118 11116	ics, except as our	erwise statea)
			Conso	lidated		
Particulars	Quarter Ended September 30, 2024	Quarter Ended June 30, 2024	Quarter Ended September 30, 2023	Six Months Ended September 30, 2024		Year Ended March 31, 2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	10,823	10,815	9,847	21,638	19,188	38,553
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	901	965	904	1,866	1,694	3,353
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (note 4)	901	792	904	1,693	1,694	3,353
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	757	638	741	1,395	1,364	2,731
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit) for the period (after tax) and Other Comprehensive						
Income (after tax)]	1,087	661	767	1,748	1,336	2,765
Equity Share Capital	3,185	2,544	2,490	3,185	2,490	2,512
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	_	_	-	19,579
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (note 5)						
Basic :	2.38	2.03	2.37	4.40	4.39	8.69
Diluted :	2.36	1.99	2.33	4.35	4.29	8.50

Information regarding Unaudited Standalone Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024 (Rs in lacs, except as otherwise stated

(no in laco, except as otherwise stated)											
	Standalone										
Particulars	Quarter Ended September 30, 2024	Quarter Ended June 30, 2024	Quarter Ended September 30, 2023	Six Months Ended September 30, 2024		Year Ended March 31, 2024					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Total income from operations	3,917	4,144	3,450	8,061	6,892	13,969					
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	586	520	555	1,106	1,101	2,137					
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	586	520	555	1,106	1,101	2,366					
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	441	386	415	827	811	1,827					
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	424	418	404	842	820	1,811					

# Notes:

- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- 2. The above Standalone and Consolidated results were reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on November 12, 2024.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under  $Regulation\,33\,of\,the\,SEBI\,(Listing\,Obligations\,and\,Disclosure\,Requirements)\,Regulations, 2015.$
- During the quarter ending June 30, 2024, the company restructured its sales operations in the US, leading to a more streamlined and efficient sales process. This restructuring cost resulted in one time payments to affected employees which are reflected in the quarterly financials.
- On September 24, 2024, the company issued 63,69,611 fully paid-up bonus shares of Rs. 10 each, in the ratio of 1 bonus share for every 4 fully paid-up equity shares held, to shareholders whose names appeared in the Register of Members as of September 20, 2024, the record date fixed for this purpose. This issuance was approved by the members through a Postal Ballot Notice dated August 08, 2024. The bonus shares will rank equally with the existing equity shares of the company in all respects. As a result of this bonus issue, the company's paid-up capital has increased to Rs. 3,185 lakhs from Rs. 2,548 lakhs. Consequently, the  $earnings\ per\ share\ (both\ Basic\ and\ Diluted)\ have\ been\ adjusted\ for\ all\ periods\ presented.$
- The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on Company's website (www.mindteck.com)

For and on behalf of the Board of Directors

**Anand Balakrishnan** 

Place: Bengaluru Date: November 12, 2024 **CEO** and Managing Director

#### SAT INDUSTRIES LIMITED

Regd Office: 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021; Tel: 022-66107025 E-mail: corporate@satgroup.in; Website: www.satgroup.in; CIN - L25199MH1984PLC034632
Extract of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Six Months Ended 30th September, 2024

						١.	
Sr.	Particulars		Standalone			Consolidate	d
		Quarter	Quarter	Half Year	Quarter	Quarter	Half Year
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30-09-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2024	30-09-2023	30-09-2024
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	794.58	21,219.48	1,415.67	14,907.69	32,364.75	27,856.89
2	Net Profit for the period (before						
	Tax, Exceptional and/or						
	Extraordinary items)	637.40	18,697.84	1,134.35	3,105.00	20,075.71	5,487.17
3	Net Profit for the period before						
	tax (after Exceptional and/or	007.40	40.007.04	4 404 05	0.000.40	00 075 74	- 474.00
4	Extraordinary items)  Net Profit for the period after tax	637.40	18,697.84	1,134.35	3,092.19	20,075.71	5,474.36
4	(after Exceptional and/or						
	Extraordinary items)	475.07	16,477.92	847.88	2.236.65	17.480.53	4.037.54
5	Total Comprehensive Income for	470.07	10,477.02	047.00	2,200.00	17,400.00	4,007.0
-	the period [Comprising Profit for						
	the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	488.46	16,480.21	867.42	2,314.70	17,533.80	4,122.3
6	Equity Share Capital	2,261.70	2,261.70	2,261.70	2,261.70	2,261.70	2,261.7
7	Reserves (excluding Revaluation						
	Reserve) as shown in the Audited						
	Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	'
8	Earnings Per Share						
	(of Rs. 2/- each) (for continuing						
	and discontinued operations) Basic	0.42	14.57	0.75	1.98	15.46	3.5
	Diluted	0.42	14.57	0.75	1.98	15.46	3.5
	toe:	0.12	1 1.01	00	1.00	10.10	0.0.

The above information is an extract of the detailed format of unaudited result for the quarter and six months ender on September 30, 2024 filed with BSE Limited & National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudite standalone and consolidated financial results for the second quarter and six months ended September 30, 2024 are available on the Company website i.e www.satgroup.in and the Stock Exchange websites i.e. www.bsei and www.nseindia.com

Harikant Turgalia
Whole-Time Director (DIN: 00049544) Date : 12th November, 2024

12. Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations)

9. Net worth

**Particulars** 

Total Income from Operations

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

(after Exceptional and/or Extraordinary items

(after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit for the period (after tax) and

Total Comprehensive Income for the period

Other Comprehensive Income (after tax)]

7. Reserves (excluding Revaluation Reserve)

Exceptional and/or Extraordinary items)

3. Net Profit/(Loss) for the period before tax

Net Profit/(Loss) for the period after tax

6. Paid up Equity Share Capital

10. Total Outstanding Debt

11. Debt Equity Ratio

Securities Premium Account

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of LODR Regulations. The full format of the quarterly /annual financial results are available on the website of the Stock Exchange viz. www.nseindia.com and Company's website https://country.db.com/india/deutsche-investments-india/

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income for the period

eserves (excluding Revaluation Reserve)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

L Basic:

at www.libord.com.

Date: November 12, 2024

₹10/- each, as detailed below are stated to have been lost.

Name of

shareholder

ROMA

Jt1:

VAZIRANI

RAMESH F

VAZIRANI

Jt2: ROHIN

R VAZIRANI

Folio No

0089210

favour of the said applicants PLACE: Mumbai

DATE: 13/11/2024

संख्या

0089210

Place: Mumbai

(for continuing and discontinued operation

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax

For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on the www.nseindia.com.

Place: Mumbai Date: November 11, 2024

Manu Sharma **Anjallee Paatil** CEO & Director Director DIN: 09744923 DIN: 00643278

For Deutsche Investments India Private Limite

Ended

13.53

30 09 2024 30 09 2024 30 09 2023 Reviewed Reviewed

(14.32)

For Libord Securities Limited

Distinctive No.

1018391721 1018392170

डिस्टिंक्टिव संख्या

220103501 220103600

341907301 341907900

1314247 | 1018391721 | 1018392170 | 450

287440201

288667496

तक 208318001 208318100

287440250

288667545

To

208318100

220103600

287440250

288667545

341907900

V MURALI

(Company Secretary)

शेयरों की

संख्या

100

100

50

50

600

वी मरली

(कंपनी सचिव)

Notes

From

208318001

220103501

287440201

288667496

341907301

No. of

Shares

100

100

50

50

600

Ramesh Kumar Jain Authorised Director

9.81 33.65 12.01 36.85

## **HEM HOLDINGS AND TRADING LIMITED**

By Order of the Board of Directors

CIN: L65990MH1982PLC026823

Registered Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Email:compliance@hemholdings.com Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended on 30th September, 2024

	Amount in Rs. Lakhs												
sı			Quarter ende	d	Half Yea	r Ended	Year Ended						
No	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024						
NO		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)						
1	Total Income from Operations	6.66	3	5.5	9.66	5.50	35.10						
2	Net Profit/(Loss) from operations before												
	exceptional items and tax	3.25	(2.77)	(0.28)	0.48	(6.39)	18.70						
3	Net Profit/(Loss) before tax	3.25	(2.77)	(0.28)	0.48	(6.39)	18.70						
4	Net Profit/(Loss) for the period after tax	3.25	(2.77)	(0.28)	0.48	(6.39)	15.16						
5	Total Comprehensive Income for the period												
	(Comprising Profit/(Loss) and												
	other Comprehensive income for the period)	3.25	(2.77)	(0.28)	0.48	(6.39)	54.40						
6	Paid-up equity share capital	24	24	24	24	24	24						
	(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00						
7	Other Equity												
8	Reserve excluding Revaluation Reserve						219.06						
9	Earnings Per Share of Rs 10/- each												
	(not annualised):												
	a) Basic	1.35	(1.15)	(0.12)	0.20	(2.66)	6.32						
	b) Diluted	1.35	(1.15)	(0.12)	0.20	(2.66)	6.32						
Not	-,	1.35	(1.15)	(0.12)	0.20	(2.66)							

- The above results were reviewed by the Audit Committee in its meeting held on held on 12th November 2024 and approved by the
- Board of Directors in its meeting held on 12th November 2024
- The Main Business of the company is investment activity, hence there are no separate reportable segments. The figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to make them comparable with the current period.
- The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the financial Results for the Quarter ended 30th September 2001. 2024
- The above results are also available on Company website www.hemholdings.com and also on the website of BSE

BY ORDER OF THE BOARD For HEM HOLDINGS AND TRADING LTD.

Date - 12/11/2024

(SANGEETA KETAN SHAH) DIRECTOR

# SPICE ISLANDS INDUSTRIES LIMITED

(Earlier known as Spice Islands Apparels Ltd.)

Regd.Office: Unit 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd. L.B.S Marg, Bhandup (W), Mumbai-400078 **Phone:** +91-22-6740 0800,

Statement of UnAudited Financial Results For the Quarter Ended September , 30, 2024

# ☐ Website: www.spiceislandsapparelslimited.com ☐ CIN:CIN:L11045MH1988PLC050197

	(₹ in Lakhs)  Ouarter Ended Half Yearly Year Ended													
SR.														
NO.	PARTICULARS				30.09.2024									
		UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	Audited	Audited						
1	Income													
	Revenue from operations	10.03	24.37	12.50	34.40	32.17	85.88	89.81						
	Other Income	6.48	0.00	7.55	6.48	8.76	22.08	43.17						
		16.51	24.37	20.05	40.88	40.93	107.96	132.98						
2	Expenses													
	Cost of materials consumed	5.57	0.00	0	5.57	0.00	48.96	-						
	Purchase of stock in trade				0.58									
	Change in inventories of finished	0.00	0.00	0	0.00	0.00	-	-						
	goods, stock in trade													
	Employee benefit expenses	3.61	2.18	0.75	5.79	1.50	3.80	4.26						
	Finance costs	1.64	1.57	1.59	3.21	3.15	6.00	6.37						
	Depreciation and amortisation	-0.57	2.95	0.81	2.38	1.67	4.28	3.97						
	Other Expenses	35.37	11.54	8.49	46.91	21.20	55.17	86.52						
	Total Expenses	46.21	18.24	11.64	64.45	27.52	118,21	101.12						
	Profit/(Loss) before exceptional items and Tax	-29.69	6.13	8.41	-23.56	13.41	(10.25)	31.86						
	Exceptional Items-Others Gain/(Loss)		-				-	-						
	Profit/(Loss) before Tax	-29.69	6.13	8.41	-23.56	13.41	(10.25)	31.86						
	Tax Expenses						1.98	0						
	Deffered Taxes asset/(liability)	-66.54	-		-66.54		-	-						
	Income Tax Earlier Year Adjustment	2.88			2.88									
	Profit/(Loss) for the period from Continuing operations	-93.35	6.13	8.41	-87.22	13,41	(12,23)	31.86						
	Other Comprehensive Income													
	(net of income tax)							0.70						
	A Items that will not be reclassified to profit or loss						1.81	0.72						
	B Items that will be reclassified to													
	profit or loss.													
	Total other Comprehensive Income		_				1.81	0.72						
	Total Comprehensive Income	(93.35)	6,13	8.41	(87.22)	13.41	(10.42)	32.58						
	for the period	(			()		``,	/=						
	Paid up Equity Share Capital ` (Face value ₹ 10 per share)	430.00	430.00	430.00	430.00	430.00	430.00	430.00						
	Earnings per share													
	(Equity shares ,par value Rs.10/- each)													
	Basic	(2.17)	0.14	0.20	(2.03)	0.31	(0.24)	0.74						
	Diluted	(2.17)	0.14	0.20	(2.03)	0.31	(0.24)	0.74						
	(Below notes are integral part of financials )			1		1		I						

# Un Audited Statement of Assets and Liabilities For the Quarter Ended September 30 2024 Prepared in compliance with the Indian Accounting Standards(Ind-AS)

	PARTICULARS	For the period ended 30.09.2024 (Unaudited)	For the period ended 30.09.2023 (Unaudited)	For the period ended 31.03.2024 (Audited)	PARTICULARS	For the period ended 30.09.2024 (Unaudited)	For the period ended 30.09.2023 (Unaudited)	For the period ended 31.03.2024 (Audited)
ı	ASSETS				<b>EQUITY &amp; LIABILITIES</b>			
ı	Non-current assets				Equity			
ı	Property, Plant and	79.35	58.60	21.21	Equity share capital	430.00	430.00	430.00
ı	Equipment				Other equity	-547.13	(479.08)	-459.91
ı	Right of Use Asset	-	-			117.13	-49.08	-29.91
ı	Intangible Assets	-	-		LIABILITIES			
ı	Financial assets	-	-		Non-current liabilities			
ı	- Investments	-	-		Financial liabilities			
ı	- Loans	-	2.49	-	- Borrowings	-		
ı	- Other financial assets	0.37	-	0.37	- Other financial liabilities	12.00	62.50	12.00
ı	Non-Current Tax Assets	14.12	7.63	9.64	Provisions	3.14	3.84	3.14
ı	Deferred tax assets (Net)		67.42	67.42		15.14	66.34	15.14
ı	Other non-current assets	51.00			Current liabilities			
ı		145.73	136.15	98.65	Financial liabilities			
ı	Current assets				- Borrowings	175.74		62.50
ı	Inventories	-		-	- Trade and other	-	-	
ı	Financial assets	-		-	payables			
ı	- Investments	0.50	0.24	0.40	Due to Micro, Small and	-	-	
ı	- Trade receivable	0.82	-	- 1	Medium Enterprises	04.00		
ı	- Loans	<u>-</u>	<del>.</del>	<u>-</u>	Due to Other than Micro,	64.80	-	2.45
ı	- Cash and cash	10.72	1.61	11.50	small and Medium			
ı	equivalents				Enterprises - Other financial	22.57	41.88	34.24
ı	- Other bank balances	6.28	6.28	6.28	liabilities	22.57	41.00	34.24
ı	- Other financial assets	39.00	-	10.62	Other current liabilities	45.90	96.86	43.85
۱	Other current assets	5.06	19.33	1.07	Provisions	1.08	7.61	0.25
۱		62.38	27.46	29.87	FIOVISIONS			
۱		208.10	163.61	128.52		310.09	146.36	143.29
1	1	1	I	1 1	1	208.10	163.61	128.52

Below notes are integral part of financials) Notes to the Statement of Un-Audited Financial results for the quarter and year ended September 30, 2024:

- The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)Rules, 2015 (Ind AS) prescribe under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The above financial results have been reviewed by the Audit Committee of the board and subsequently approved by the Board Of Directors at its respective meetings held on 12th November, 2024. The results have been reviewed by the Statutory Auditor
- Spice Islands Industrie sLtd. (earlier known as Spice Islands Apparels Limited) (the Company) operates in a single busine segments, of Hospitability business. As such no further disclosures are required
   Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to conform to the present presentation.
- 5 Apart from Hospitability business, the company is negotiating with the probable customers to rent out its EV scooters for their day to day logistic needs, and once operational regular revenue expected to be generated within this year end. Accordingly, the accompanying Company's financial statements have been prepared assuming that the Company will continue as a going concern which contemplates the realization of assets and the settlement of liabilities in the normal course of business.
- Accordingly, the financial statement has been prepared on a going concern basis 6 Deprecation Includes reversal of excess depreciation provided earlier for and on behalf of the board of Director of SPICE ISLANDS INDUSTIRES LTD

Place: Mumbai Date 12<sup>h</sup> November, 2024 (earlier known as Spice islands Apparels Ltd.) SD/-

Faraaz I Chapra Authorised signatory/ Director Din No: 07854286

**DEUTSCHE INVESTMENTS INDIA PRIVATE LIMITED** CIN: U65923MH2005PTC153486

Tel: + 91(22) 7180 3783 / 85 / 86 /97. Fax: + 91 (22) 7180 3799

Extract of Financial Results for the quarter ended September 30, 2024

For the quarter ended

30.09.2024

(Unaudited)

791.96

223.44

223.44

165.93

170.41

528.85

2.429.58

7.195.80

10,106.37

19,114.58

LIBORD SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080572 Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 one: 022- 22658108 / 09 E-mail: investorrelations@liborc

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. In Lakhs
| Quarter | 6 Months | Quarter

2. Diluted: 0.20 0.67 0.27

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full

mat of the said Financial Results is available on the Stock

Exchange website www.bseindia.com and the Company's website

HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED Regd. Office: 17, Jamshedji Tata Road, Mumbai – 400 020

CIN: L23201MH1952GOI008858

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that Share Certificates of HPCL's shares having face value

928785

976245

1164445

1179208

1306432

1314247

HPCL proposes to issue Duplicate Share Certificates in lieu of the lost Share Certificates If any person(s) has / have any claims in respect of said shares or any objection(s) for issuance of the Duplicate Share Certificates in favour of the said applicants he / she they should lodge claim(s) or objection(s) with HPCL at its registered office at the If no claim(s) and / or objection(s) is / are received within 15 days from the date of publication of this notice, HPCL will consider the issue of Duplicate Share Certificates in

♠/hpcl | ◎/hpcl | ◎/hpcl

हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पंजीकृत कार्यालयः 17, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400 020. सीआईएन: L23201MH1952GOI008858 शेयर प्रमाणपत्र क्षति की सचना रतदद्वारा सूचना दी जाती है कि एचपीसीएल के शेयर प्रमाणपत्र जिनका अंकित मूल्य 10/– रुपये प्रति

संख्या

928785

976245

1164445

1179208

1306432

चिपीसीएल द्वारा खोए हुए शेयर प्रमाणपत्र के एवज में डुप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जारी करने का प्रस्त दिया जाता है। यदि कोई भी व्यक्ति/व्यक्तियों के पास उपरोक्त शेयर संबंधी कोई दावा या कथित

. आवेदनकर्ता के नाम पर डुप्लिकेट शेयर जारी करने संबंधी कोई आपत्ति है तो वे दावा (दावे) या आपत्ति

यदि कोई दावा (दावें) और / या आपत्ति (आपत्तियां) इस नोटिस के प्रकाशन की तारीख से 15 दिनो

के भीतर प्राप्त नहीं होती है तो एचपीसीएल कथित आवेदकों के पक्ष में डुप्लीकेट शेयर प्रमाणपत्र जार्र

♠/hpcl | ⊗ /hpcl | ⊚ /hpcl www.hindustanpetroleum.com

वपीसीएल के पंजीकृत कार्यालय में ऊपर दिए गए पते पर दर्ज करा सकते हैं।

शेयर है, कहीं खो गए हैं जिसका विस्तृत विवरण नीचे दिया जा रहा है:

के नाम

रोमा वाजिरानी

Jt2: रोहिन आर

Jt1: रमेश पी

वाज़िरानी

वाजिरानी

Ended

3.14

R Block B1, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063

Currency: Indian Rupees in Millio

vear ended

31.03.2024

(Audited)

2,495.09

990.96

990.96

739.57

743.05

528.85

2.148.64

7.195.80

9,729.54

19,890.90

13.98

quarter endec

30.09.2023

(Unaudited)

592.86

118.86

118.86

86.18

83.83

528.85

1,577.29

7,195.80

9,016.94

21,041.26

2.26

1.63

# RISHABH INSTRUMENTS LIMITED

(Formerly Rishabh Instruments Private Limited) Head Office: F-31, MIDC, Satpur, Nashik-422007, India | Regd. office: A-54, MIDC, Andheri (E), Mumbai-400093, India. Tel: +91 253 2202099/028/008 | e-mail: marketing@rishabh.co.in web: www.rishabh.co.in | GSTN: 27AAACR2228Q1Z2 | CIN: L31100MH1982PLC028406

#### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

(INR Million, except earnings per share) Consolidated Quarter Ended Half Year Ended Year Ended **Particulars** (Audited) (Unaudited) (Unaudited) June 30, 2024 Sept. 30, Sept. 30, 2024 2023 Sept. 30, 2023 March 31 2024 2024 1 Total Income from Operations (net) 1.823.59 1.693.45 1,800.65 3.517.04 3,525.32 6.897.46 | Net Profit / (Loss) for the period before Tax 55.02 46.19 253.46 101.21 366.49 510.63 (before Exceptional and/or Extraordinary items)\* 3 Net Profit / (Loss) for period before tax 54.97 46.16 253.35 101.13 366.45 510.48 (after Exceptional &/or Extraordinary item) Net Profit / (Loss) for period after tax 38.85 32.09 222.12 70.94 302.77 398.94 (after Exceptional & /or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 196.15 (7.29)83.57 188.86 312.37 614.92 and Other Comprehensive Income (after tax)] 6 Paid- up Equity Share Capital 382.19 382.19 379.61 382.19 379.61 382.05 (Face value of Rs. 10/- each\*) Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)\*\*-10.71 1.08 0.95 5.83 7.97 1. Basic: 2.03 2. Diluted: 1.07 0.95 5.79 2.02 7.91 10.61

Notes: 1) These unaudited Consolidated Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at its Meeting held on November 12, 2024.

2) The above Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015 as amended. Standalone information

		Standalone					Year Ended	
lls.		Quarter Ended (Unaudited)			Half Year Ended (Unaudited)		Year Ended (Audited)	
No	Particulars							
I		Sept. 30, 2024	June 30, 2024	Sept. 30, 2023	Sept. 30, 2024	Sept. 30, 2023	March 31, 2024	
1	Revenue from operations	588.69	526.85	628.88	1,115.55	1,196.85	2,245.70	
2	Profit Before Tax	86.90	55.86	134.66	142.75	255.92	409.34	
3	Net Profit after Tax for the period	68.20	37.11	101.58	105.30	192.06	323.84	
4	Other Comprehensive Income/(Losses)	(1.11)	(1.11)	(0.11)	(2.21)	(0.30)	(4.44)	
5	Total Comprehensive Income	67.09	36.00	101.47	103.09	191.76	319.40	

1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the same are available on the website of the Stock Exchange(s) at www.bseindia.com & www.nseindia.com and the

Company at www.rishabh.co.in. 2. The statutory auditors have carried out limited review of the financial results of the Company for the quarter and half year ended

September 30, 2024 (with unmodified opinion). For Rishabh Instruments Limited

Narendra J Goliva Date: November 12, 2024 **Executive Chairman** 



# Savita Oil Technologies Limited

CIN – L24100MH1961PLC012066

Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point,
Mumbai - 400 021, India Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228;
Fax: 91 22 2202 9364 E-mail : legal@savita.com; Website : www.savita.com



# SAVSOL TRANSOL



Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 <sup>th</sup> September, 2024					
Particulars	Quarter ended 30.9.2024 (Unaudited)	Half Year ended 30.9.2024 (Unaudited)	Quarter ended 30.9.2023 (Unaudited)		
Total Income from Operations (net)	93,319.83	1,90,082.48	,		
Net Profit for the period	4,628.19	9,760.21	5,956.15		
(before tax, Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4,628.19	9,760.21	5,956.15		
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	3,105.06	7,088.90	4,696.99		
Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	3,087.75	7,054.26	4,697.91		
Paid up Equity share capital (Face value of ₹ 2 each)	1,371.21	1,371.21	1,382.01		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	Not applicable	Not applicable	Not applicable		
balance sheet of previous year)					
Earnings per share (of ₹ 2 each)					
Basic: ₹	4.50	10.27	6.80		
II Diluted: ₹	4.50	10.27	6.80		

	1) Information on Standalone Financial Results :			₹ in lakhs
	Particulars	Quarter ended 30.9.2024 (Unaudited)	Half Year ended 30.9.2024 (Unaudited)	Quarter ended 30.9.2023 (Unaudited)
	Total Income from Operations (net)	93,346.66	1,90,445.56	90,303.62
ı	Profit / (Loss) before tax	4,673.65	10,159.15	6,015.08
	Profit / (Loss) after tax	3,181.41	7,411.15	4,755.92
ш				

2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 are available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com).

3) The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, 12th November, 2024.

4) Savita Greentec Limited (SGL), a wholly owned subsidiary of the Company is yet to commence its business

5) During the quarter ended 30th September, 2024, the Company purchased its own 5,40,000 equity shares (face value of ₹ 2 each) by utilising its General Reserve amounting to ₹ 3.634.20 lakhs. Consequent to the buy back

of shares, the Paid-up Equity share capital of the Company stands reduced by ₹10.80 Lakhs to ₹1,371.21 Lakhs. 6) Previous quarter's / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of current quarter / year classification

> For Savita Oil Technologies Limited G. N. Mehra Chairman and Managing Director

> > (DIN:00296615)



करने के मुद्दे पर विचार करेगी।

दिनांकः 13/11/2024

स्थानः मुंबई

#### **GTL Infrastructure Limited** Registered Office: Global Vision, 3rd Floor, Electronic Sadan - II, MIDC, TTC Industrial Area.

Mumbai

12th November, 2024

Mahape, Navi Mumbai - 400 710, Maharashtra, India. | Tel: +91 22 6829 3500 | Fax: +91 22 6829 3545 Website: www.gtlinfra.com | CIN: L74210MH2004PLC144367

#### **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

		Half Year ended	Year ended			
	Particulars	Quarter ended 30-Sep-24	Quarter ended 30-Sep-23	Half Year ended 30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	34,636	35,507	68,348	74,701	1,42,325
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	(21,405)	(16,953)	(41,611)	(27,203)	(66,593)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	(21,405)	(16,953)	(41,611)	(27,203)	(68,136)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	(21,405)	(16,953)	(41,611)	(27,203)	(68,136)
5	Total Profit / (Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(21,440)	(16,948)	(41,648)	(27,260)	(68,174)
6	Paid up equity share capital (face value of Rs. 10 per share)	12,80,702	12,80,702	12,80,702	12,80,702	12,80,702
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the audited Balance Sheet of the previous year					(17,89,358)
8	Earnings Per Share (EPS) (for continuing and discontinued operations) (Face value of ₹ 10/- each)*  *Basic & Diluted, not annualized	(0.16)	(0.13)	(0.32)	(0.21)	(0.52)

- 1. The above financial results and the notes thereto have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on November 12, 2024.
- 2 The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website (www.gtlinfra.com) & on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com) & (www.bseindia.com).

Vikas Arora Whole-time Director

Place: Navi Mumbai

Date: November 12, 2024

For GTL Infrastructure Limited

# पश्चिम रेल्वे

दुरुस्ती कार्य विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए), पश्चिम रेल्वे, ६ वा मजला, अभि. विभाग, मुंबई सेन्टल, मुंबई-४०० ००८ हे निविदा सूचना क्र.: इउढ/२४-२५/२०३ वरींश ११.११.२०२४. कार्य आणि स्थान : विरार-जोरावासन विभाग : २ वर्षांचा कालावधीसाठी एसएसई (पी-वे) वलसाड विभागांतर्गत पी-वे ची दुरुस्त्या. अंदाजे कामाची रक्कम रु.८२७५२६२१.७२/ - इस्ठे : रु.५६३८००/ - सादर करण्याची तारीख आणि वेळ : ०६.१२.२०२४ रोजी, १५.०० वा. पर्यंत उघडण्याची तारीख आणि वेळ : ०६.१२.२०२४ रोजी १५.३० वाजता. अधिक vww.ireps.gov.in वर भेट द्या. 0728 ाईक कराः 📑 facebook.com/WesternRl

# The spirit of Mumbai is now 96 years old!

www.freepressjournal.in

THE FREE PRESS JOURNAL

	पश्चिम रेल्वे						
सामग्री व्यवस्थापन विभाग							
	विविध साहित्याचा पु						
	ई-प्रापण जाहि. निविदा सूचना क्र. एस/६४,	/२०२४, दि.११.११.२८	28				
अ: क्र.	वस्तूचे संक्षिप्त वर्णन	परिमाण	टी.ओ.डी.				
७२१	पॉलिमर बफर स्प्रिंग पॅकची संच	२१०६ संच	०९-डिसें.२४				
	आरक्षित लिलाव	1000					
६१	श्रेणीवर्धन केलेली हाई टेन्सील सीबीसी करीता योक.	२२६६ नग	१६-डिसें.२४				
	शृद्धिपत्र	1000					

तपशीलवार सूचना ईएमडी, खरेदी प्रतिबंध आणि तपशीलवार निविदा अटी, कृपया www.ireps.gov.in या वेबसाइट www.wr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

### मध्य रेल

दुरुस्ती आणि देखभाल कार्य

०८.११.२०२४ ची खुली ई-निविदा सूचना क्रमांक सीआर-डीआरएम(डब्ल्यु) बीबी-२०२४-२७. क. १. कामाचे नाव- सिनी. डीईएन (एस) विभागांतर्गत उपकर कमी करणे आणि गाळ काहणे. अंदाजे मूल्य इ.१५०.६४ लाख. इरठे इ.२२५३००. पूर्ण होण्याचा कालावधी -१२ महिने. क्र. २. कामाचे नाव - मुंबई विभाग-वे प्ताइड गेज फेस ल्युब्रिकेटर्स प्रदान करणे आणि घालणे (इलेक्ट्रॉनिक प्रकार) २८६ नग. अंदाजे मूल्य : रु.४७७५.२८ लाख . ईरेंटे : रु.२५३७७००. पूर्णत्वाचा कालावधी -१२ महिने. **क्र. ३.** कामाचे नाव - अ) जेएनजे कॉलनी, सानपाडा कारग्रेड, तुर्मे गुड शेंड, रनिंग रूम आणि एडेन एमएनकेडी विभागाच्या अंतर्गत इतर सेवा इमारती येथे सर्व सर्वसमावेशक इमारतीच्या देखभालीच्या कामांसाठी सेवा प्रदान करणे. (तीन वर्षांसाठी) ब) एडीईएन एमएनकेडी विभागांतर्गत जेएनजे कॉलनी. सानपाडा कारशेड. तभें गड शेड आणि इतर सेवा इमारतींमध्ये सर्व व्यापक देखभाल कामांसाठी प्रस्तत सेवांसाट साहित्याचा पुरवठा. (तीन वर्षांसाठी). अंदाजे मूल्य रु.४४८.१२ लाख इरठे: रु.३७४१०० पूर्ण होण्याचा कालावधी ३६ महिने. क्र. ४. कामाचे नाव –अ) सीएसएमटी-सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म पृष्ठभाग आणि समभाग क्षेत्राच्य फ्लोअरिंगची दुरुस्ती. ब) सीएसएमटी पीएफ-१८, सीएसएमटी येथे पोर्टर्स रूमचे नृतनीकरण. क) सीएसएमटी-राडियाना बुल्या न भू पार्ट्याच्या परित्र हुए स्थापना विकास स्थापना स्थापन स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्यापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्यापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्यापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापन स्थापन स्थापना स्थापन . नीएसएमटी–एसएसई/व्हीव्ही/सीएसएमटी अंतर्गत कार्नैक बंदर येथील पार्सल शेड खख आणि इेलेक्ट्रिकल स्टोअरच दुरुस्ती. अंदाजे मूल्य : रु.२२८.४९ लाख. इरठे : रु.२६४३०० पूर्ण होण्याचा कालावधी – १० महिने. क्र. ५. कामाचे नाव– सीनियर डीईएन (एस) अधिकारक्षेत्रांतर्गत सीएसएमटी–केवायएन विभागातील सर्व ओळींवर डिझाईन मोड टैपिंगसाठी ट्रिम्बल गेडो व्होसिंस ट्रॉली सिस्टम प्रमाणेच पोर्टेबल ट्रॅक भूमिती मापन ट्रॉली सिस्टीम वापरून प्री आणि पोस्ट टैपिंग ट्रॅक मापन. अंदाजे मूल्य रु.९९.९५ लाख. ईएमडी : रु.१९९९००, पूर्ण होण्याचा कालावधी –१२ महिने. क्र.६. कामाचे नाव – टीएचके – एडीईएन (डब्ल्यु) केवायएन अंतर्गत ठाकुली वेथील ५२ चाळ रेल्वे झर्टरमध्ये आरबी–१ रेल्वे क्वार्टर एमए/१६७- १७७/ए-बी, ऑरबी/१/१९३, ऑरबी/१/१९४, ऑरबी/१/१९५, ऑरबी/१/१९६ ऑरबी/१/१९७ , एमए/२०१, एमए/२०२, एनए/२०३, एमए/२१०/१-२ ची दुरुस्ती (एकूण वसाहती ८६ युनिट) अंदाजे मूल्य ६.२२९.९८ लाख ईएमडी ६.२६५००० पूर्ण होण्याचा कालावधी -१२ महिने. क्र. ७. कामाचे नाव सीएसएमटी- एडीईएन (डब्ल्यु) सीएसएमटी अंतर्गत जीएम इमारतीच्या (दोन फेन्या) बाह्य आणि अंतर्गत दगडी दर्शनी भागाची नियतकालिक स्वच्छता. अंदाजे मूल्य – रु.२८९.७९ लाख. इरठे – रु.२९४९००. पूर्ण होण्याचा कालावधी २४ महिने. **क्र. ८.** कामाचे नाव– केवायएन–आयजीपी विभागात एच–बीम स्लीपर (७५९ नग) द्वारे चॅनेल स्लीपर बदलणे. अंदाजे मूल्य रु.२५७.९४ लाख इरठे – रु.२७९००० पूर्ण होण्याचा कालावधी –४ महिने. **क्र.९.** कामाचे नाव– रसएसई पी.वे व्हीएसडी अंतर्गत वासिंद आणि टिटवाळा यार्डमध्ये सुधारणा. अंदाजे मूल्य रू.१७२.९७ लाख इरठे १, २७.११.२०२४ रोजी ११.०० वाजेपर्यंत. २९.११.२०२४ रोजी अनु. २,३,५ आणि ६, ३०.११.२०२४ रोजी अनु ४ आणि ७, अनु. क्र. ८ आणि ९ ०९.१२.२०२४ रोजी ११.०० वा. नंतर उघडले जातील. २) संभाव्य निविदाकारां निविदा आणि शुद्धीपत्राच्या तपशिलांसाठी www.ireps.gov.in या वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते, ज काही असेल. ३) निविदाकार केवळ www.ireps.gov.in या वेबसाइटद्वारे वरील ई-निविदेत इलेक्द्वांनिक पद्धतीने भाग घेऊ शकतात आणि ई-निविदेवर मॅन्युअल ऑफर सादर कप्ण्यास परवानगी नाही. व्यक्तिचलितपणे, सबमिट केल्यास ते उघडले जाणार नाही किंवा विचारात घेतले जाणार नाही. ४) बिड सिक्युरिटी एकतर ई-पेमेंट गेटवेद्वारे रोख स्वरूपात जम केली जाईल किंवा शेड्युल्ड कमर्शियल बँक ऑफ इंडियाकडून बँक गॅरंटी बॉण्ड म्हणून किंवा निविदा कागदपत्रांमध्ये नमूत् केल्याप्रमाणे सबिमट केली जाईल. ५) अधिक चौकशीसाठी, संपर्क करु शकता: विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्यालय), मध्य रेल्वे फोनवर. ०२२-६७४५५३२३. ६) सदर निविदा १६-९-२०१७ च्या सार्वजनिक खरेदी धोरण आदेश २०१७ चे पालन करते. निविदांचे संपूर्ण तपशील "www.ireps.gov.in" या वेबसाइटवर उपलब्ध आहेत निविदांचे संपूर्ण तपशील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्य) कार्यालय, मुंबई सीएसएमटी च्या ''सूचना फलकावर देखील उपलब्ध आहेत.

डीआरएम (डब्ल्यु)बीर्बी

aarvee DENIMS AND EXPORTS LIMITED

**CIN:** L17110GJ1988PLC010504 Registered Office: 191, Shahwadi, Narol-Sarkhej Highway, Nr. Old Octroi Naka, Narol, Ahmedabad 382405. **Tel No.**: +91-79-30417000, 30017000 | **Fax No.**: +91-79-30417000, 30017000 Email id: info@aarveedenims.com | website: www.aarveedenims.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Aarvee Denims and Exports Limited ("Target Company" or "TC") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares

and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI SAST Regulations") in relation to the open offer to the public

shareholders of the Target Company ("Open Offer") made by Jaimin Kailash Gupta ("Acquirer") along with Tarachand

pertaining to the Target of the Target Company at a price of ₹ 41/- (Rupees Forty One Only) per Equity Share, Company (TC) aggregating to a total consideration of ₹ 25,00,81,468/- payable in cash in accordance

**Tel. No.:** +91 79 4040 4242 | **Email Id:** investors@vivro.net

Contact Person: Shivam Patel | Website: www.vivro.net

1. 12 (Twelve) months preceding the date of the PA.

2. Period from the date of the PA till the date of this recommendation

securities Not Applicable (as the Acquirer and the PAC-1 are individuals). Further, none of the IDC

IDC Member's relationship None of the members of IDC has any contract/ arrangement/ relationship with the Acquirer

Recommendation on the Commendation on the Com

their own informed decisions with respect to the Open Offer.

1. Public Announcement dated September 05, 2024 ("PA")

3. Draft Letter of Offer dated September 20, 2024 ("DLoF")

towards the sustained growth of the Target Company.

of Regulation 2(1)(j) of the SEBI SAST Regulations

"To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying

this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by the omission of any information of

otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI SAST Regulations.

13. Disclosure of Voting Pattern | The recommendations were unanimously approved by the members of IDC.

Letter of Offer dated November 06, 2024 ("LoF")

following factors for making the recommendations:

2. Detailed Public Statement published on September 12, 2024 ("DPS"),

with Regulation 9(1)(a) of the SEBI (SAST) Regulations.

The Open Offer is being made by the Acquirer and the PACs to the Public Shareholders to

Vivro House, 11, Shashi Colony, Opp. Suvidha Shopping Center, Paldi, Ahmedabad

· All IDC members are Non-Executive and Independent Directors of the Target Company.

None of the members of the IDC holds any Equity Share in the Target Company. None of

the members of the IDC has any contracts or any relationship with the Target Company.

No member of the IDC has traded in any of the Equity Shares/ other securities of the Target

However, the Public Shareholders of the Target Company should independently evaluate

the Open Offer and market performance of the Target Company's Equity Shares and make

The members of the IDC have perused the following offer documents for recommendation

Based on the review of the offer documents, the members of the IDC have considered the

I. The Acquirer intends to support the management of the Target Company in their efforts

2. The Acquirer shall be classified as promoter of the Target Company and the PACs shall be classified as promoter group of the Target Company, in accordance with the SEBI

3. The Equity Shares of the Target Company are frequently traded on BSE and NSE in terms

4. The Offer Price is in accordance with 8(1) and 8(2) of the SEBI SAST Regulations

Offer acquire up to 60,99,548 Equity Shares representing 26.00% of the Equity Share Capital

Gangasahay Agrawal ("PAC 1") and Qmin Industries Limited ("PAC 2") (together referred as "PACs").

November 12, 2024

Name(s) of the acquirer PAC 1: Tarachand Gangasahay Agrawal

of Independent Directors 3. Mr. Kandarp Trivedi (Member)

Name

the Offer

(IDC)

with the TC

Company (TC)

2.

of the

Name of the Manager to

Members of the Committee

IDC Member's relationship

Trading in the Equity

shares/other securities of

Trading in the Equity

Open offer, as to whether

the offer is fair and

Summary of reasons for

Details of Independent

Any other matter(s) to be None

Advisors, if any,

highlighted

the TC by IDC Members

with the acquirer

shares/other

reasonable

10

14.

15.

Target Aarvee Denims and Exports Limited

Acquirers: Jaimin Kailash Gupta

PAC 2: Qmin Industries Limited

380007. Gujarat. India.

Vivro Financial Services Private Limited

SEBI Registration No.: INM000010122

CIN: U67120GJ1996PTC029182

1 Mr Hiten Parikh (Chairman)

2. Mr. Ankit Mittal (Member)

Company during the:

and/ or with the PACs.

of the acquirer by IDC Members have traded in the securities of PAC-2.

on the Open Offer:

4. Mrs. Aarti Thakkar (Member)

असुरक्षित तथा अनाधिकृत रूप से रेल लाइन के पास कार्य करना दंडनीय अपराध है

शुध्दिपत्र

दै. नवशक्तिमध्ये ०८/११/२०२४ रोजी पुरवणीच्या पान क्र. ८ वर छापून आलेल्या कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी३) मधील युनियन बँक ऑफ इंडिया विरुध्द ताराबाई यशवंत यांच्यातील विक्रीच्या जाधव उदघोषणेच्या जाहीरातीमध्ये शिर्षकामध्ये 'युनियन बँक ऑफ इंडिया विरुध्द सौ. मनिषा सोमनाथ शेळकर आणि अन्य' च्या ऐवजी **'युनियन बँक** ऑफ इंडिया विरुध्द ताराबाई यशवंत जाधव' असे वाचावे आणि जाहीरातीच्या शेवटी मिळकतीचे विकावयाच्या परिशिष्ट मध्ये मिळकतीच्या वर्णनात 'क्षेत्र मोजमापित ०४ एच ८४.४ आर<sup>'</sup> ऐवजी **'क्षेत्र** मोजमापित ० हेक्टर ८४.४ आर' असे वाचावे

आदर्श नगर बीच कॉर्नर को-ऑप. हौसिंग सोसायटी ( नोंद. क्र. /एमयएम.डब्ल्य जीएस/एचएसजी.(ओएच) 1406 दि. 24-6-85)

प्रभादेवी, मंबई-400 025. **सौ. शीला वसंत ननावरे,** आदर्श नगर बीच कॉर्नर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ज्याचा सध्याचा पत्ता येथे माहिम विभागाच्या सी.एस. क्र. 16 (भाग) धारक जिमनीच्या प्लॉटवर वसलेल्या आणि असलेल्या व्रज टिआरा आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई 400 025 च्या सभासद आहेत आणि सोसायटीच्या बिल्डिंगमधील मुळ फ्लॅट क्र. 258 च्या धारक असून सोसायटीला असे नोंदविले आहे की, 5 (पाच) शेअर्स धारक क्र. 11 ते 15 करीता दिनांक 23-10-1985 रोजीचे मळ शेअर प्रमाणपत्र धारक क्र. 3 ह हरविले/गहाळ झाले आहे आणि नविन/प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राकरीता अर्ज केलाआहे. सभासदां-दारे केलेल्या विनंतीवर सोसागरीने प्रशेकी रू 50/- चे 5(पाच) पर्ण भरणा शेअर्स करीता दिनांक 8-09-2006 रोजीचे नविन शेअर प्रमाणपत्र क्र. 24 जारी केले आहे. तथापी नजरचु-केमळे सोसायटीने सभासदांना वाटप मळ शेअर क 11 ते 15 ऐवजी नविन प्रमाणपत्रामध्ये शेअर्स 24 ते 28 नमुद केले आहे आणि त्यानंतर सोसायटीद्वारे नेष्पादित सर्व कागदपत्रामध्ये आणि सदर त्यांच्य मलगा श्री, समीर वसंत ननावरे यांना त्यांच्यामधील , नेष्पादित भेट विलेखाप्रमाणे दि. 31/07/2021 रोजीस हस्तांतरीत केले आहे

सोसायटी याद्रारे जाहीर करते की. सभासदांना वाटप केलेले बरोबर शेअर्स हे मळ शेअर क 11 ते 15 आहेत आणि सदर नविन/प्रतिलिपी शेअर प्रमाणप-त्रामध्ये समाविष्टीत करायचे आहे आणि सदर त्यांच्या मलाला इस्तांतरीत केले जातील

सोसायटी याद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्य जारीकरीता अर्जदार/आक्षेपक किंवा आक्षेप ाऱ्याकडून दावे आणि आक्षेप मागवित असून प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरीता त्याचे/तिचे/त्यांचे दावे/आक्षेपाच्या पष्ट्यर्थमध्ये तशा कागदपत्र आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह या सूचनेच्या प्रकाशनापासून 14 (चौदा) दिवसांच्य लावधीच्या आत आंदर्श नगर बीच कार्नर को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. ज्यांचा पत्ता व्रज टिआरा, आदर्श नगर, प्रभादेवी, मंबई 400 025 च्या सचिवांना कळविणे आवश्यक आहे. ज वरील उल्लेखित वेळेत दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास. सोसायटी ही सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत परविलेल्या तरतदींमध्ये प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरीता मुक्त असतील.

दिनांक- 13.11.2024 आदर्श नगर बीच कॉर्नर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या करीता आणि वतीने

#### जाहीर सूचना Smt. Rewa Narain, a member of the

Rustomiee Paramount A & B Co-operative

Housing Society Limited, having address at

CTS No. G/626 and G/164A, Village Bandra,

Main Avenue Road, 18th Road, Khar (West),

Mumbai - 400 052 and holding 50%

undivided share in Flat Nos 2201 and 2202

in the Wing A, Level 21 of the building of the

society, died on 2nd May, 2021 without

The society hereby invites claims or

objections from the heir or heirs or other

claimant/s / objector/s to the transfer of the

said shares and interest of the deceased

member in the capital/ property of the

society within a period of 14 (Fourteen)

days from the publication of this notice, with

copies of such documents and other proofs

in support of his/her/their claims/ objections

for transfer of shares and interest of the

deceased member in the capital/ property of

the society. If no claims/ objections are

received within the period prescribed above

the society shall be free to deal with the

shares and interest of the deceased member

in the capital/ property of the society in such

manner as is provided under the bye-laws of

the society. The claims/ objections, if any,

received by the society for transfer of shares

and interest of the deceased member in the

capital/ property of the society shall be dealt

with in the manner provided under the bye-

laws of the society. A copy of the registered

bye-laws of the society is available for

nspection by the claimants/ objectors, in the

office of the society/ with the secretary of the society between 11 A. M to 1 PM. from the

date of publication of the notice till the date of

Rustomjee Paramount A & B

Co-op. Hsg. Soc. Ltd.

Hon Secretary

Sd/-

expiry of its period.

Date: 13th November 2024

Place: Mumbai

making any nomination.

याद्वारे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, किशोर ठाकुरल एचयूएफ, न्यू लिंक रोड, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४००१०२ येथे वसलेले ओशिवरा तालुका अंधेरी गावातील सीटीएस क्रमांक १ (पीटी) आणि ६५१/ए,स.क्र.४१ (पीटी) असलेल्या भूखंडावर ''ग्रीन हाइट्स'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ९व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ९०१ मापित ९८५.०१६ चौ.फूट. कार्पेट क्षेत्रफळ चे मालक आहे आणि ५०/- चे दहा पूर्ण पेड-अप शेअर्ससह प्रत्येकी विशिष्ट क्र. २९१ ते ३०० (दोन्ही समावेशी) लष्करिया ग्रीन हाईट्सने जारी केलेले शेअर प्रमाणपत्र क्रमांक ३० इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावरील पोडीएमवर कार पार्किंग धारक क्र.८ असलेली सहकारी गृहनिर्माण संस्था लि.ने माझ्या क्लायंटला हा फ्लॅट, कार पार्किंग आणि सदर शेअर्स विकण्यास सहमती दर्शवली आहे.

सदर सदनिका, कार पार्किंग आणि सांगितलेल्या समभागांवर किंवा विक्री, वारसा देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भाडेपट्टा, भाडेकरू, परवाना, धारणाधिकार, भेटवस्तू, ट्रस्ट, लिस-पेंडन्स या मार्गाने कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती. देखभाल, ताबा, आराम किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्यांना या नोटिसच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत, अशा दाव्याची पुष्टी करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणित खऱ्या प्रती. लेखी कळवावे अशी विनंती केली जाते. त्यामध्ये अयशस्वी झाल्यास, कोणत्याही व्यक्तीचा दावा माफ केला गेला आहे आणि /किंवा सोडलेले आहे असे मानले जाईल.

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी

रैना भगतवाला (अधिवक्ता) ए/१४०२, डीएलएच मेट्रो व्ह्यू, डी.एन. नगर, जेपी रोड, अंधेरी (प), मुंबई ४०००५३.

## जाहीर सूचना

सुचना च्यावी की, आमरी आमच्या अशीलांद्वारे अधिकृत आणि सुचने अंतर्गत मालक आणि आमच्या अशीलांमधील सद मेळकतीच्या विक्रीकरीता वाटाघाटीच्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन ) च्या संदर्भामध्ये सौ. मीना राज चैनानी ( मालक ) यांचे अप्रभारित हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध तपासत आहोत . होणत्याही व्यक्ती/हक्कदार यांना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क ामाधिकार, लाभ, हितसंबंध, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक्क, शेअर, विक्री, गहाण, अभिहस्तांकन ाणाचनार, रात्त, रित्तवचन, उत्तावन नात्त्रावन्त्राचना चारचा के जान्याचना, राव्य, वार्त्यक्रमा, राव्य, वार्त्यक् अदलावदल, वार्णाधिकार, परावाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा, भेट, भोगवदा, कब्जा, कुळवहिबाट, उप-कुळ-विहेबाट, लिव्ह अंण्ड लायसन्स, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, नामाधिकार हस्तांतरण, कोणत्याही विश्वस्त अंतर्गत विकास हक्क किंवा लाभार्थी हितसबंध, निर्वाह, अंत्यदान, कोर्टुबिक व्यवस्थातडजोड, वाद, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा न्यायालयीन हुकुम किंवा पुरस्कार आणि/किंवा सोसायटीची कोणतीही उर्वरित निर्वाह थकबाकी किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास याद्वारे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून 14 (चौदा) दिवसांच्या आत (दोन्ही दिवस समाविष्टीत) त्याचे/तिचे/त्यांचे तसे दावे आणि आक्षेप जर असल्यास, त्या संदर्भामधील प्रमाणित पुरक कागद्-नत्रासह कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास, सदर मिळकतीच्या संदर्भामधील मालकाचे नामाधिकार अभारित समजल नतारक कार्यान जानस्वर्म जात, ने उन्हें ने बात, वर्ष, प्रकार कार्यामा के बात में पारिक मानिक कार्यामा स्वर्माह कार्ताल आणि त्राया व्यक्तीहरूकवर्ताचे दावे आणि आक्षेप जर असत्वास, ते त्यांगित समजले जातील. कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दावे जर असत्यास ते लिखित मध्ये आणि कागदपत्र (नोटरी केलेल्या सत्य प्रती) द्वारे जोडलेले

त्सावे आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. द्वारे आमच्या पत्थावर पाठवावे आणि त्यानंतरच तसे आक्षेप/दावे ग्राह्म धरले जातील. **परिशिष्ट** 

(स्तर मिळकत) (I) गाव बांद्रा, टीपीएस III, सेंट. मार्टिन रोड, बांद्रा (पश्चिम्), मुंबई-400 050 च्या सी.टी.एस.क्र. एफ/1174 घारक लॉट क्र. 19 येथे स्थित शांतन अशा ज्ञात बिल्डिंग (सदर बिल्डिंग) च्या 01ल्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट अर

प्लंद क्र. 101, मोजमापित 849 चौरस फूट बिल्टउवप क्षेत्र (सदर फ्लंट), (11) सदर फ्लंटच्या संदर्भामधील शांतनु को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी दिनांक 20 जुन, 2008

र्राजीच्या शेअर प्रमाणपत्र घारक क्र. 01 अंतर्गत प्रतिनिधित्व विभिन्न क्रमांक 01 ते 05 (वोन्ही एकत्रित) धारक रू. 250 (रूपये पेन्नास मात्र ) चे एकुण आणि प्रत्येकी रू. 50 (रूपये पन्नास मात्र ) चे 05 (पाच ) पूर्ण भरणा शेअर्स आणि (III) सदर बिल्डिंगमधील दोन कार पार्किंग क्षेत्र असलेले एक कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. 16 आणि एक स्टिल्ट कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. 5. दिनांक 13 नोव्हेंबर 2024

> वकील अजित एन. माखिजार्न एम एम लिगल असोसिएट्स, वकील आणि कन्सल्टंट्र चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम, कार्यालय क्र. 1101, 11वा मजला, 34वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन, बांद्रा (पश्चिम), मुंबई-400 050, भारत दूर. : +91 8454881007, ईमेल: ajit.mmla@gmail.cor

## सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १२१, बी विंग, मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. फोन : ०२२-६६१०७०२५ इंमेल : corporate@satgroup.in; वेबसाईट : www.satgroup.in, सीआचएन : एल२५१९९एमएच१९८४पीएलसी०२४६३२, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.		अलिप्त				एकत्रित			
क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष		
		30-09-7078	30-09-7078	30-09-7078	30-09-7078	30-09-7078	30-09-7078		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
?	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७९४.५८	२१,२१९.४८	१,४१५.६७	१४,९०७.६९	३२,३६४.७५	२७,८५६.८९		
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर,								
	अपवादात्मक आणि/किंवा								
	अनन्यसाधारण बाबीपूर्व)	६३७.४०	१८,६९७.८४	१,१३४.३५	३,१०५.००	२०,०७५.७१	५,४८७.१७		
э	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा								
	(अपवादात्मक आणि/किंवा								
	अनन्यसाधारण बाबीपश्चात)	६३७.४०	१८,६९७.८४	१,१३४.३५	३,०९२.१९	२०,०७५.७१	५,४७४.३६		
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ								
	नफा (अपवादात्मक आणि/किंवा								
	अनन्यसाधारण बाबीपश्चात)	४७५.०७	१६,४७७.९२	28.68	२,२३६.६५	१७,४८०.५३	४,०३७.५४		
4	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न								
	(कालावधीकरिता नफा (करपश्चात)								
	आणि इतर व्यापक उत्पन्न (करपश्चात)								
	समाविष्ट)	४८८.४६	१६,४८०.२१	८६७.४२	२,३१४.७०	१७,५३३.८०	४,१२२.३५		
Ę	समभाग भांडवल	२,२६१.७०	२,२६१.७०	२,२६१.७०	२,२६१.७०	२,२६१.७०	२,२६१.७०		
9	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)								
	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित								
	ताळेबंदात दर्शविल्यानुसार	۰	0	0	0	٥	0		
6	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी २/- च्या)								
	(अखंडित आणि खंडित								
	परिचालनाकरिता)								
	मूलभूत	0.83	१४.५७	૦.૭५	१.९८	१५.४६	३.५७		
	सौम्यिकृत	0.83	१४.५७	०.७५	१.९८	१५.४६	३.५७		

एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर. २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिनेसाठी अलेखापरिक्षित निष्कर्षांच्या तपशीलवा एक्स्वज आफ डाड्या ालाम्टडकड ताखल कलस्या २० संस्वत, २०१३ राजा संपलता तमाहा आगण वहा माहनसाठा अलखापरावता नाक्याच्या विकरणाचा उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०१४ रोजी संपलेली दुसरी तिमाही आणि सहा महिनेसाठी अलेखापरीक्षित अलिम आणि एकहित वित्तीय निक्कांचे संपूण विवरण कंपनीचे संकेतस्थळ www.satgroup.in आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com व

पूर्ण-वेळ संचालक (डीआयएन : ०००४९५४४ दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२४

**SAVITA** 

# Savita Oil Technologies Limited

CIN – L24100MH1961PLC012066

Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point,
Mumbai - 400 021, India Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228;
Fax: 91 22 2202 9364 E-mail : legal@savita.com; Website : www.savita.com



# SAVSOL TRANSOL



सॅट इंडस्टीज लिमिटेडच्य

#### **Statement of Unaudited Consolidated Financial Results** for the Quarter ended 30<sup>th</sup> September, 2024 ₹ in lakhs Quarter Quarter Half Year **Particulars** ended 30.9.2024 30.9.2024 30.9.2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from Operations (net) 93,319.83 1,90,082.48 90,244.74 9.760.21 5.956.15 Net Profit for the period 4.628.19 (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period before tax 4,628.19 9,760.21 5,956.15 (after Exceptional and / or Extraordinary items) 3,105.06 7,088.90 4,696.99 Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [comprising profit for 3,087.75 7,054.26 4,697.91 the period (after tax) and other comprehensive income (after tax)] Paid up Equity share capital (Face value of ₹ 2 each) 1,371.21 1,371.21 1,382.01 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Not applicable Not applicable Not applicable balance sheet of previous year) Earnings per share (of ₹ 2 each) 10.27 6.80 Basic: ₹ 4.50

4.50

10.27

6.80

₹ in lakhs

Quarter

30.9.2023

(Unaudited)

#### Notes 1) Information on Standalone Financial Results Quarter Half Year **Particulars** ended ended 30.9.2024 30.9.2024 (Unaudited) (Unaudited)

Total Income from Operations (net)	93,346.66	1,90,445.56	90,303.62				
Profit / (Loss) before tax	4,673.65	10,159.15	6,015.08				
Profit / (Loss) after tax	3,181.41	7,411.15	4,755.92				
2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half year ended							
30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and							
Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of t	he financial resu	ılts for the Quart	er and Half year				

- ended 30<sup>th</sup> September, 2024 are available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com) 3) The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the
- Board of Directors at its meeting held on Tuesday, 12th November, 2024. 4) Savita Greentec Limited (SGL), a wholly owned subsidiary of the Company is yet to commence its business
- 5) During the quarter ended 30th September, 2024, the Company purchased its own 5,40,000 equity shares (face value of ₹ 2 each) by utilising its General Reserve amounting to ₹ 3,634.20 lakhs. Consequent to the buy back of shares, the Paid-up Equity share capital of the Company stands reduced by ₹10.80 Lakhs to ₹1,371.21 Lakhs.

6) Previous quarter's / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of current quarter / year classification. For Savita Oil Technologies Limited

> G. N. Mehra Chairman and Managing Director (DIN:00296615)

## जाहीर सूचना

ाद्वारे सूचना देण्यात येते की, (1) श्री. जयेश हिमतलाल पांड्या आणि 2) ध्रुव जयेश पांड्या **(पट्टाधारक**़ हे स्वस्तिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट 1960 च्य तरतुर्दी अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी (सदर सोसायटी) चे इच्छुक सभासद आहेत आणि सदर सोसायटीद्वारे जारी खालीलनमुद शेअर्सचे धारक असतील आणि ते नोंदणीकृत कागदपत्राअन्वये सर्व ारांपासून मुक्त जिमनीच्या खालील नमुद प्लॉटच्या संदर्भामध्ये भाडेपट्टाधारक हक्कांसाठी पात्र झाले आहेत.

मिळकतीचे वर्णन दिनांक 1 मे, 1967 रोजीच्या भाडेपट्टा विलेखाप्रमाणे मोजमापित 962.63 चौरस यार्डस आणि मिळकत नोंदणी कार्ड प्रमाणे मोजमापित 804.90 चौरस मीटर्स किंवा तत्सम असलेल्या बृहन्मुंबई मधील बांद्रा, जिल्हा मुंबई उपनगर च्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील गाव विलेपालें, तालुका अधेरीच्या शहर सर्व्हें क्र. 171 धारक नॉर्थ साऊथ रोड क्र. 4, जे.व्ही.पी.डी. स्किम, विलेपालें (पश्चिम), मुंबई-400 056 येथे स्थित स्वस्तिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. **(सदर सोसायटी)** च्या इस्टेटमधील प्लॉट क्र. 61 धारक जमिनीचा भाडेपट्टाधारक प्लॉट (जिमन) च्यासह जिमनवरील उभी कल्याणी अशी ज्ञात जुनी बिल्डिंग (बिल्डिंग) च्यासह सदर सोसायटी द्वारे जारी धारक क्र. 61, दिनांक 12 सप्टेंबर, 1995 रोजीचे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र अन्वये विभिन्न क्र. 121 ते 122 (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. 50/- (रूपये पन्नास मात्र) चे दोन पूर्ण भरणा शेअर्स (सदर शेअर्स) (यानंतर जमिन, बिल्डिंग आणि सदर शेअर्सचा सदर मिळकत असा उल्लेख) जिमन खालीलप्रमाणे सिमाबद्ध- उत्तरेस किंवा त्या दिशेने- जिमन धारक सीटीएस क्र. 169 द्वारे, दक्षिणेस किंवा त्या दिशेने- नरसी मोंजी रोड द्वारे, पश्चिमेस किंवा त्या दिशेने- जिमन धारक सीटीएस क्र. 170 द्वारे, आणि पूर्वेस

सर्व व्यक्तीं, हक्कदार, संस्था, संघटना समाविष्ट कोणत्याही बँक, वित्तीय संस्था यासह आणि/िकंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या यांना वरील मिळकत किंवा त्याचा विभागाविरुद्ध किंवा संदर्भात विक्री, हस्तांतरण अभिहस्तांकन, अदलाबदल, वाटप पत्रे, सामंजस्य करार, करार, टर्म शीट्स, लिखित, उपक्रम, इंडेम्निटी तारण दस्तावेज/ व्यवस्था, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळविहवाट, पोट-कुळविहवाट, परवाना, धारणाधिकार गहाण, प्रभार, भार, करार, विश्वस्त, सविधाधिकार, भेट, वारसा, अंत्यदान, निर्वाह, भोगवटा, ताबा, विकास हक्क, मार्गक्रमण हक्क, आरक्षण, कुटुंब व्यवस्था/ तडजोड, करार, प्रलंबित वाद, चिरभोगाचा हक्क किंव अग्रक्रयाधिकार किंवा इतर निकाली काढणे किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे पारित कोणताही खटला, हुकूम किंवा निषेधाज्ञा, जप्तीचा आदेश किंवा निवाड्यांतर्गत किंवा लवादच्या मार्गे कोणतेही शेअर, हर्क नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी किंवा लाभ असल्यास किंवा अन्यकाही (यानंतर "दावा") असल्यास कृपया तसे लिखित स्वरूपात संपूर्ण दस्तावेजी पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय जी-16 प्ररेश्वरधारा, 117-ए बजाज रोड, विलेपार्ले (प<sup>)</sup>, मुंबई 400 056 येथे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्य गरखेपासन ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे. अशी विनंती करण्यात येत आहे. कसर केल्यास तसे दावे अस्तित्वात नाहीत असे समजले जाईल आणि जर ते असल्यास तसे दावे दावेदारांनी सोडून दिले आणि/किंवा तशा दाव्याचा अंमल करण्याचा कोणताही हक्क त्यागित केला आहे असे समजले जाईल आणि आमच्या पदेदारांवर बंधनकारक नसतील

दिनांकित 12 नोव्हेंबर, 2024.

मे. महिमतुरा ॲण्ड कं. (उपनगरीय -वकील आणि सॉलिसिटर्स

## मनी२मी फायनान्स प्रा. लि.

७०२. हरी ओम आयटी पार्क. डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ. एमआयडीसी रोड. महाजनवाडी. मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन: ७२०८४९६००१/२

#### लिलाव सूचना

खालील नमूद कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतर्ल आहे. कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रक्कम चुकर्ती यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकबाकी चुकती /पूण रण्यास कसूर केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२र्म यनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे.

# कर्जदाराचे नाव आणि कर्ज क्र. अभय पाटील (पीआर००९३९६) : जीएलआयसीकेएए ०१७८३; अभिनंदर खटवणे (पीआर०१२६०१): जीएलआयसीकेएए ०१७९९, जीएलआयसीकेएए ०१७९८; अकसाना चिंचाळे (पीआर०१२९८८) : जीएलआयसीकेएए०२००८, जीएलआयसीकेएए ०१९८६; आकाश सुतार (पीआर०१३७७६) : जीएलआयसीकेएए०१६७८; अनिकेत पाटील (पीआर०१४०११) : जीएलआससीकेएए०१९८८; अकिता कांवळे (पीआर०१०३१३) : जीएलआयसीकेएए०१८४३; अंकुना

(१जार) १५४९) : आएराजायसाकरए ४,२४८, जाला। कागळ (१जार) १५२४) : आएराजायसाकरए ४,४८४, जुनुस बीगुले (पीआर०२२५५०) : बीएलाआसपीकेएए ०१७०१, आर्रिका वासीकेएए ०१७८१; जीएलाआसपीकेएए ०१००८, अर्चना कांबळे (पीआर००८३६२) : जीएलाआसपीकेएए ०१७०१; अर्राविंद जोशी (पीआर०४९६७) : जीएलाआसपीकेएए०२०००; आतिश्र हाले (पीआर०१४५३३) : जीएलाआसपीकेएए०१८९९ : जीएलाआसपीकेएए०१९०० ; बाळासाहेब कांबळे आतावा डाल (पाआर०११९५३) । जोएलआवसीकएए०१००५, गृष्ठ चौधरी (विआर०१९५०) : जोएलआवसीकए०१७५५, जाएलआवसीकए०१७५५, नियान (पीआर०९४१०) : जोएलआवसीकेएए०१७५५, जोएलआवसीकेएए०१४५, जोएलआवसीकेएए०१४५६, जोएलआवसीकेएए०१८४६; कुमार सोनवणे (पीआर०१४२८०): जोएलआवसीकेएए०१८४६; कुमार सोनवणे (पीआर०१४०६०): जोएलआवसीकेएए०१८०३; जोएलआवसीकेएए०१८०३; जोएलआवसीकेएए०१८४२, जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४२; जोएलआवसीकेएए०१८४२; जोएलआवसीकेएए०१८४२; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१८४०; जोएलआवसीकेएए०१०४०; जोएलआवसीकेएए०१०४०; जोएलआवसीकेएए०१०४०; जोएलआवसीकेएए०१०४०; जोएलआवसीकेए०१०४०; जोएलआवसीकेए०१४०; जोएलआवसीकेए०४०; जोएलळा जारपाजनावार के प्राचित के जारपाजनावार के प्राचित के प्राचित के प्राचित के प्राचित के प्राचित के प्राचित के प्र त्रीलक स्वाची (पीआर०१४१४८): बीएलआसमिकेए ०१८४१ ; नितीश पाटील (पीआर०९३९५) : बीएलआसमिके ०१७६९ ; बीएलआयमीकेएए ०१७६८ ; पद्मा दायमा (पीआर०११९९७): बीएलआयमीकेएए०१७५९ जीएलआयसीकेएए०१७५८ : पुनम सावतार (पीआर०१४१८१): जीएलआयसीकेएए ०१८३० : प्रकाश स्वामी (पीआर००७८४२ सुहास भोईटे (पीआर००८४९१):जीएलआयसीकेएए०१७६४; सुमित्रा सुमत्रावर (पीआर००९५६७):जीएलआयसीकेएए०१५९९; स्वप्नील टिकोळे (पीआर००९१७४): जीएलआयसीकेएए०१७०७; तौफिक नदाफ (पीआर००८२३९): जीएलआयसीकेएए०१९५०: जीएलआयसीकेएए०१९५१; उमेश घट्टे (पीआर००८०३६): जीएलआयसीकेएए०१८४४ ; विजय हरोलीकर (पीआर०१२३६६) : जीएलआयसीकेएए०१७७९ ; विशाल कांबळे (पीआर००८५५७) : जीएलआयसीकेएए०१७९ : जीएलआयसीकेएए०१७९१ : जीएलआयसीकेएए०२०६८ : जीएलआयसीकेएए०१७५६ : जीएलआयसीकेए०१७५७ जीएलआयसीकेएए०१७५४ : जीएलआयसीकेएए०१७५५ : जीएलआयसीकेए००१७९४ : जीएलआयसीकेएए०१७९४ जीएलआयसीकेएए०१७९४ : जीएलआयसीकेएए०१७९४ : जीएलआयसीकेएए०१७९४ : जीएलआयसीकेएए०१७९४ : जीएलआयसीकेएए०१७९४ जीएलआयसीकेएए०१७९४; विश्वनाथ निकम (पीआर०१४४५७):जीएलआयसीकेएए०१८७८, ०१८८० ; योगेश वाघमोडे (पीआर०११६६१): जीएलआयसीकेएए०१७७१; अभिवित वमादार (पीआर०८५३७): जीएलकेओपीएए०१४८८; अभिषेक दिलेकर (पीआर०७५९४):जीएलकेओपीएए०१४५:,जीएलकेओपीएए०१४५) व्याप्तकेओपीएए०१४५, जीएलकेओपीए०१४५५, जीएलकेओपीए०१४५५, जीएलकेओपीएए०१४७० ०१५५९ : जीएलकेओपीएए ०१५६०: अशोक कांबळे (पीआर००८६७७): जीएलकेओपीएए ०१५०५: दीपक नाईव र्पपार विकास के प्रतिकृतिकार के प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक विकास के प्रतिकृतिक विकास के प्रतिकृतिक प्रतिक (पीआर००८८६०): जीएलकेओपीएए०१४५३, ०१४५५, ०१४५४; किसन पवार (पीआर००७४६): जीएलकेओपीएए०१४३९ ; महेश लोखंडे (पीआर००९२५१):जीएलकेओपीएए०१५८९ ; निलंश पवार (पीआर०१८८९): जीएलकेओपीएए०१६११; पंकजा यादव (पीआर०११८२०):जीएलकेओपीएए०१४९५; पूजा पाटील (पीआर०१३३०८): जीएलकेओपीएए०१३५१; प्रदिग मोहिते (पीआर०१२९४९):जीएलकेओपीएए०१३७७; प्रवीण बुडाके (पीआर०१२९२६): जीएलकेओपीएए०१७०१, जीएलकेओपीएए०१५९८, जीएलकेओपीएए ०१५९९, जीएलकेओपीएए ०१७०२; पृथ्वीराज कांबळे (पीआर०१११८५) जीएलकेओपीएए०१५५६; जीएलकेओपीएए०१५५६; प्रियांका मेढे (पीआर००९०२८): जीएलकेओपीएए०१५७०; स्वॉद्र कोळी (पीआर००९६९५):जीएलकेओपीएए०१८०५: जीएलकेओपीएए०१५७३; रित् देशाई (पीआर०११४४२): जीएलकेओपीए०१५११; रोतिद देशमुख (पीआर०९५४८): जीएलकेओपीए०११९७; उषिकेम कांबळ (पीआर०१२८५): जीएलकेओपीए०११९०; उषिकेम कांबळ (पीआर०१२८५): जीएलकेओपीएए०१११, जीएलकेओपीए०१४०२; संपदा सपानेकर (पीआर०१३०९४): जीएलकेओपीएए०१४४३: संग्राम इंगळे (पीआर०१२६५८) : जीएलकेओपीएए०१३५३ सुपानकर (पाआर०१३०५%): वाएलकआपएए०१४४३: सग्राम इगळ (पाआर०११६६८): वाएलकआपएए०१४५३: कोएलकआपएए०१४६१: वोएलकआपएए०१४६१, वोएलकआपएए०१४६०, वोएलकआपएए०१४६१, वोएलकआपए०१४६०, वोएलकआपए०१४६०, वोएलकआपए०१४६०): वोएलकआपए०१४६०): वोएलकआपए०१४५८): वेल्या ००६११; चेतन स्वामी (पीआर०१५०९३):जीएलएमआरजेएए ००९३०, ००९३१ ; दिपक पाटील (पीआर०१४८१८) जीएलाएमआरजेएए ००८७९, ००८७९ ; फरहान पुणेवाले (पीआर०१४३२४);जीएलाएमआरजेएए ००८०९, जीएलाएमआरजेएए ००९४१, जीएलएमआरजेएए जीएलएमआरजेएए ००८८६, जीएलाएमआरजेएए ००७८२, जीएलाएमआरजेएए ००७८३, जीएलाएमआरजेएए ००८१०, जीएलाएमआरजेएए ००८९०, जीएलाएमआरजेएए ००८९०, जीएलाएमआरजेएए २०; इजाजाहहम बारगीर (पीआर०१२१५७): जीएलएमआरजेएए ००३०७; इरकान कागवडे (पीआर०११४४१):जीएलएमआरजेएए ००१६२; जमीरहम्मद काझी (पीआर०१४५१२): जीएलएमआरजेएए ००८०७, जीएलएमआरजेएए ००८०८; जबत बेपारी (पीआर०१३९४): जीएलएमआरजेएए ००७४२, जीएलएमआरजेएए ००७४२; कतिवा सावचेत (पीआर०१३०२८) जीएलएमआरजेएए ००६५८; महेशकुमार सुर्यवंशी (पीआर०१४८०६): जीएलएमआरजेएए ००७०१ ; मिथुन पवार (पीआर०११६९८): वीएलएमआरवेएए,००७४४ ; मोहन ढाले (पीआर०१२५१३): वीएलएमआरवेएए,००६७३; नागेश सूर्यवंशी (पीआर०१४२६०) वीएलएमआरवेएए,०७६२; नामदेव धुमाळ (पीआर०१११५५) वीएलएमआरवेएए,००५६ निलोफर सम्बाठेळ (पीआर०२१४४४) वीएलएमआरवेएए,०५२वीएलएमआरवेएए,०५३५; पवनकुमार सातंत (पीआर०१५२२५) वीएलएमआरवेएए,०२३६; प्रमाद भोते (पीआर०११२०८) वीएलएमआरवेएए,०७७६; प्रसाद घोडके (पीआर०१५२६३५) जीएलएमआरजेएए ०८३८: प्रशांत सूर्यवंशी (पीआर०१५०२३) जीएलएमआरजेएए ०९१०, जीएलएमआरजेएए००९११: राह जारहराव्यक्तपारपुर २०५५, असास चुर्चन्या (भाजारपुरपुर) जारहराच्यकारबर्ड ५५६५, जारहराव्यकारबर्ड्स ५५५५, सहुत बंगिया (मीआर०११९६१) जीएलाएआसावेषुए ०४२२; राहुल टोग्यक (मीआर०१४७५३) जीएलाएमआसावेष्ण ०५५५, जीएलएमआसवेष्ए००८५५; रामा रासोटे (पीआर०११८६०) जीएलएमआसवेष्ए ०८६७, ००८६८; सचिन अष्टकर (पीआर०११८९६) जीएलएमआरजेएए ०७१५; सद्दाम काझी (पीआर०१३१९३) जीएलएमआरजेएए ०५४८, जीएलएमआरजेएए००५४७; साकिब मोमीन (पीआर०१४२३९) जीएलएमआरजेएए ०७५७; सलमान शेख (पीआर०१२८१५) जीएलएमआरजेएए ०७२४; संगिता आवळे (पीआर०१३२६२) जीएलएमआरजेएए ०९६८; ००९६९; संजब सात्पुर्ते (पीआर०१२६३०) जीएलएमआरजेएए ०७०८; शाहीन अत्तार (पीआर०१३१६७) जीएलएमआरजेएए ०७७० जीएलएमआरजे (१८८८) १९४२) जोर्ड्यानसम्बद्धः हातान आर्त्याः (१८८८) आर्ट्याः साम्यानसम्बद्धाः अस्ति । १९७२; शांता खोत (पीआर०१३३३६) जीरलरपमआरजेएए ०५९६, जीएलरपमआरजेएए,०५९८, जीरलरपमआरजेएए,०५९६, जीरलरपमआरजेएए,००५९६, जीरलरपमआरजेएए ०५९३, जीरलरपमआरजेएए,०७९८, जीरलरपमआरजेएए,०७९४, जीरलरपमआरजेएर,०७९५, नएमआरजेएए००७९६, जीएलएमआरजेएए००७९९: सरज खामाकर (पीआर०१२८३१) जीएलएमआरजेएए ०७४७: स खोत (पीआर०१४२५०) जीएलएमआरजेएए ०७६५ जीएलएमआरजेएए ०७६३; सुशांत काकडे (पीआर०११२३५) जीएलएमआरजेएए ०४२५; स्वप्नील मोहिते (पीआर०१२२३४) जीएलएमआरजेएए ०११४; : ००११६; उज्ज्वला आवळे (पीआर०११७७३) जीएलएमआरजेएए ०६७५; जीएलएमआरजेएए ००६७६, जीएलएमआरजेएए ००६७७; उमेश माळी (पीआर०११४३६) जीएलएमआरजेएए ०९२२, जीएलएमआरजेएए ०९२४ ; विकी आवळे (पीआर०११४५२) जीएलएमआरजेएए ०६८१ ; विनोद धुलुबल् (पीआर०१३११८) जीएलएमआरजेएए ०७८७, जीएलएमआरजेएए ००७८८ ; विठ्ठल ऐहोंक्की (पीआर०१५०२१) जीएलएमआरजेएए ०९०९ ; यासीन मकानदार (पीआर०१३२६४) जीएलएमआरजेएए ०५७२; १८१४) विज्ञारिके प्रशासकी प्रशासकी प्रशासकी प्रशासकी प्रशासकी विज्ञार का प्रशासकी प ००४२, आरतारस्वारमान्यर् २०४२, आरतारस्वरामार्यरुठ, आरतारस्वारमान्यर्यरुठ, आरतारस्वरामार्यरुठ, आरतारस्वरमान्यरूठ पिरक्षसम्बन्धियरुठ, वीपलपस्यरम्बीएर,००४२, बीपलप्सपन्बीएर,००८, अमोल कराळकर (पीआर०१४९५) गिरक्षपस्यन्बीएर,१०६८, बीएलएसपन्बीएर,०१०६९; अमोलसिंग राजपूत (पीआर००९९८३) बीएलएसएनबीएर,०२८२; अरूग जीपलरासस्पत्रजीएए,६६८, जीपलरासस्पत्रजीएए,१६९, अमालांसम राजपूत् (पीआर.०९९८३) जीपलरास्सप्तजीएए,०२८; अरुण वन्हाण (पीआर.०११२४५) जीएलरास्सप्तजीएए,००१, जीपलरास्सप्तजीएए,००१, जीपलरास्सप्तजीएए,००१, जीपलरास्सप्तजीएए,००१, जीपलरास्सप्तजीएए,००१, जीपलरास्सप्तजीएए,००१, आयुक मुद्रा (पीआर.०१४५) जीपलरास्सप्तजीएए,०१६, आयुक मुद्रा (पीआर.०१०५५) जीपलरास्सप्तजीएए,०४८) जीपलरास्सप्तजीएए,०४८, जीपलरास्सप्तजीएए,०४८, जिस्सिख्न शेख (पीआर.०१००३५) जीपलरास्सप्तजीए,०५६१; दिव्यंत्रच पार्टील (पीआर.०१००३५) जीपलरास्सप्तजीए,०५६१; दिव्यंत्रच पार्टील (पीआर.०१०८०) जीपलरास्सप्तजीए,०५६१; दिव्यंत्रच पार्टील (पीआर.०१०८०) जीपलरास्सप्तजीए,०५६१; विश्वंत्रच पार्टील (पीआर.०१०८०) जीपलरास्सप्तजीए,०५६१; विश्वंत्रच पार्टील (पीआर.०१०८०) जीपलरास्सप्तजीए,०५६१; गणिक भोसले (पीआर.०१३८००) जीपलरासप्तजीए,००१३; हिम्मच पार्टील (पीआर.०१३८००) रसएनजीएए०७३२, जीएलएसएनजीएए००७१६ ; इर्शाद मुजावर (पीआर०१३६९४) जीएलएसएनजीएए०७४९ ; जुबेर मगट जाएलरास्त्रनआएए०३६, जाएलरास्त्रनआए००६६; इझात सुनावर (पाआर०१३६९४) जाएलरास्त्रनाण्ए०३६९, जुबर माद्र्म (पीआर०१६६४३) जीएलरास्त्रनाण्ए०३६९, जिता जीएलरास्त्रनाण्ए०३६९३, किता जीएलरास्त्रनाण्ए०३६९३, किता जीएलरास्त्रनाण्ए०३६९३, किता जीएलरास्त्रनाण्ए०३१९८, खाजप्पा कोळी (पीआर०१४१७८) जीएलरास्त्रपन्जीण्ए०२०१३, जीएलरास्त्रपन्जीण्ए०३०१३, महादेव मुळीक (पीआर०११०९५) जीएलरास्त्रपन्जीण्ए०६१३, महात्रपन्जिक खान (पीआर०११३३४) जीएलरास्त्रपन्जीण्ए११०१; महावीर गुडिवर्ड (पीआर०१३४४४) जीएलएसएनजीएए१०८५; महेश करणे (पीआर०१३१५७) जीएलएसएनजीएए १२५८. ०१२६० : मोनिक गानाजी (पीआर०१०१८९) जीएलएसएनजीएए००३४ ; मुजीन बागवान (पीआर०१००९१) जीएलएसएनजीएए११०० गिएलएसएनजीएए ००८६१, जीएलएसएनजीएए ००८६४, जीएलएसएनजीएए ०१९७१; नितीन खवटे (पीआर००९९४७ गीएलएसएनजीएए०६५२, जीएलएसएनजीएए ००७५६; प्रवीण पारेकर (पीआर०१३६३२) जीएलएसएनजीएए०७३८ जीएलएसएनजीएए ००७४०: राहल कांबळे (पीआर०१३३६२) जीएलएसएनजीएए०६७७: रुषिकेश पाटील (पीआर०११२१९ जीएलएसएनजीएए११३०; जीएलएसएनजीए१११३१; सागर शिंदे (पीआर०१०९७४) जीएलएसएनजीए११८१६ जीएलएसएनजीएए ०१०४६, जीएलएसएनजीएए ०१०४८; सागी जाघव (पीआर०११०५९) जीएलएसएनजीएए०८१७, जीएलएसएनजीएए०१०७४, जीएलएसएनजीएए ०१०७३; संदिश भिस्रे (पीआर०१३६०८) जीएलएसएनजीएए०८१७, जीएलएसएनजीएए००७२५, जीएलएसएनजीएए००७५८; संगिता क्यांगने (पीआर०१०६३४) जीएलएसएनजीएए०८५६; सरदा बार्त्राच्या (विज्ञार १२८७४) जीएलएसएनजीएए०५११; सारिका राजपूत (पीआर०१२८९८) जीएलएसएनजीएए०५२०; स्तरार मुख्य (पीआर०११७९४) जीएलएसएनजीएए०५११; लिक्स राजपूत (पीआर०१२८९८) जीएलएसएनजीएए०५२०; स्वरार्ट्स साळुखे (पीआर०११७९४) जीएलएसएनजीएए०५६६, ००५९५; सिकंदर शेख (पीआर०९८९२) जीएलएसएनजीएए१०४८, शितल कदम (पीआर०१२२९३) जीएलएसएनजीएए०७६४; सिकंदर शेख (पीआर००९८९२) जीएलएसएनजीएए१०१८, जीएलएसपर-जीएए००९४४, जीएलएसएनजीएए ००९५८, जीएलएसएनजीएए ००९५४, जीएलएसएनजीएए ००९६२, जीएलएसएनजीएए ०११६८; स्नेहल गायकवाड (पीआर०१३१८९) जीएलएसएनजीएए०६८६ जीएलएमआरजेएए ०६५१; जीएलएसएनजीएए ०६१५; सोमनाथ टोन (पीआर०१२०४०) जीएलएसएनजीएए०६८७; सुपमा मोहित (पीआर०१२८२७) ोएलएसएनजीएए १०३९; उमरफारुख पखली (पीआर०१३६१४) जीएलएसएनजीएए०७३३; वीणा गायकवा पीआर०१२२०) जीएलएसएनजीएए १०९४; विजय पवार (पीआर०१४१३२) जीएलएसएनजीएए०९०३ ; विनायक पार्टीत पीआर०११७८५) जीएलएसएनजीएए ०८५१; विजये बाबर (पीआर०११९०८) जीएलएसएनजीएए०२७३ ; विश्वनाथ चव्हार पीआर०१४९२०) जीएलएसएनजीएए १०५७, जीएलएसएनजीएए०१०५८

कसूरवार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपूर्ण थकवाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसूरदार ग्राहकांकडून ३० नोव्हेंबर, २०२४ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकवाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापि, कसूरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजेच <mark>१२ नोव्हेंबर, २०२४</mark> रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

वरील नमट सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनी२मी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित **मनी२मी फायनान्स प्रायव्हे** ामिटेड<sup>ै</sup>, दुकान १ व २, बाळकृष्ण चेंबर्स, १९८ ई ताराराणी चौक, अयोध्या हॉटेलजवळ, कोल्हापुर-४१६००३ <u>दि</u>नांक . **३ डिसॅबर, २०२४<u>, चेळ : सायं ४.०० वा.</u> बोलीदारांना दिनांक <b>३ डिसॅबर, २०२४** रोजी स.११.०० ते दु.४.०० वा. सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीता बोलाविण्यात येत आहे. सोन्याचा लिलाव '' जे आहे जसे आहे'' तत्त्वावर केला बाईल. लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शतींवर आयोजित करण्यात येईल. कसूरदार खात्यांच्या त्पर्गतिल लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पुढील सूचनेशिवाय पुढील दिवशी तलाव करण्यात येईल. कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अटी व शर्तीमध्ये बदल करू शकतील. तलावामधील सहमाग आणि बोर्लीची स्वीकृती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीन कोणतीही पूर्व सूचना त्त्याशिवाय कोणतेही खाते काढून टाकण्याचे हक्ष राखून ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीर १/बदल करण्याचे हक्ष आहेत. बोलीदारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र इस्तानाचन कारोहा जा जे कहूँ दोक्यन रहत रहते हैं। इ. बदल करणाव इक्त आहेत. तो लीदारांना लिलावाच्या दिवशी संघावे दोन छायांचित्राम एडाताव्यासारी त्यांचे आठवाच्या इ. बाणि पत्याच्या पुराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणून र .००.०००/- ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पढीर करिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे

दिनांक: १३/११/२०२४ ठिकाण: कोल्हापूर प्राधिकृत अधिकारी : मनी२मी फायनान्स प्रा. लि.

Date: 12th November, 2024 Place: Ahmedabad

Hiten Parikh **Chairman- Committee of Independent Directors** 

For and on behalf of

**Committee of Independent Directors of** 

**Aarvee Denims and Exports Limited** 

Mumbai 12th November, 2024

Diluted: ₹